

September 4, 2024

BSE Limited
Department of Corporate Services,
Floor 25, Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai 400 001

Scrip Code No: 542665

National Stock Exchange of India Limited Listing Department, Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051

Company Symbol: NEOGEN

Sub: Newspaper Advertisement regarding the Notice of 35th Annual General Meeting of the Company, Book Closure period, Information on e-voting and other related information.

Dear Sir/Madam,

Pursuant to provisions of Regulation 47 read with Schedule III of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, we enclose herewith the newspaper clippings published in Financial Express (English Language) and Mumbai Lakshadeep (Marathi Language) for the shareholders of the Company, giving Notice of 35th Annual General Meeting (AGM) of the Company to be held on Friday, September 27, 2024 at 5.00 p.m. through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) and giving details on book closure, remote e-voting, participation in AGM through VC/OAVM, updating of email address and bank details.

The same is also available at the website of the Company at https://neogenchem.com/financial-performance/#all tab|1

Kindly take the above on your record.

Thanking you,
Yours faithfully,
For Neogen Chemicals Limited

Unnati Kanani Company Secretary & Compliance Officer Membership No: ACS 35131

Encl: A/a

Registered Office: 1002, Dev Corpora, Cadbury Junction, Eastern Express Highway, Thane (W) 400 601, India.

CIN No. L24200MH1989PLC050919

E: sales@neogenchem.com **W**: www.neogenchem.com

T: +91 22 2549 7300

F: +91 22 2549 7399

FINANCIAL EXPRESS

PUBLIC NOTICE

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN ORGANICS LIMITED having its Registered Office at VINATI ORGANICS LIMITED B/12 & B-13/1, MIDC INDUSTRIAL AREA RAIGAD, MAHAD, MAHARASHTRA 402309 registered in the name of the following Shareholder/s have been lost by

Sr. No. Name of the Distinctive No. of Folio Certificate Shareholder/s Number/s No./s Shares JAGMAL KARSAN 285501 012918 3000 175 KANGAD The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the

above referred share certificates Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Private Limited 247 Park, C-101, 1st Floor, L. B. S. Marg, Vikroli (W) Mumbai-400083 TEL: 022 49186270 within 15 days of Publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s JAGMAL KARSAN KANGAD

Place: Manayadar, Date: 04/09/2024

CIN - U40100MH1924PLC367564 Regd. Office: 401/405, Jolly Bhavan No. 1, 10 New Marine Lines, Mumbai 400 020

THE UNITED PROVINCES SUGAR COMPANY LIMITED

Email: mumbai@upscl.in NOTICE OF THE 101⁵⁷ ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING

INFORMATION AND BOOK CLOSURE ETC.

Notice is hereby given that

- the 101" Annual General Meeting of the Company ("101st AGM") will be convened on Monday, 30" September, 2024 at 2.30 p.m. (IST) at Registered Office of the Company a 401/405, Jolly Bhavan No. 1, 10 New Marine Lines, Mumbai - 400 020 to transact the Ordinary and Special Business, as set out in the Notice of the 101"AGM, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunde read with applicable General Circular issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA
- in terms of MCA Circular/s and the Notice of the 101" AGM and the Annual Report for the year 2023-2024 including the Audited Financial Statements for the year ended 31 March 2024 ("Annual Report") has been sent by email to those Members whose email addresses are registered with the Company/Depository Participants(s). The requirements of sending physical copy of the Notice of the 101" AGM and Annual Repor to the Members have been dispensed with vide MCA Circular/s.
- Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cu off date of Monday, 23" September, 2024 may cast their vote electronically on the Ordinary and Special Business, as set out in the Notice of the 101" AGM through electronic voting system ("remote e-Voting") of National Securities Depository Limited ("NSDL"). All the members are informed that
- (i) the Ordinary and Special Business, as set out in the Notice of the 101" AGM, will be transacted through voting by electronic means;
- (ii) the remote e-Voting shall commence on Friday, 27th September, 2024 at 9.00 A.M. IST; the remote e-Voting shall end on Sunday, 29" September, 2024 at 5.00 P.M. IST; (iii) the cut off date, for determining the eligibility to vote through remote e-Voting or through the e-Voting system at the 101"AGM, is 23rd September 2024;
- (iv) any person, who becomes Member of the Company after sending the Notice of the 101" AGM by email and holding shares as on the cut off date i.e. Monday, 23 September, 2024, may obtain the login ID and password by sending a request a evoting@nsdl.co.in or mumbai@upscl.in. However, if a person is already registered with NSDL for remote e-Voting then existing user ID and password can be used for casting vote:
- (v) Members may note that a) the remote e-Voting module shall be disabled by NSD after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cas by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently; b) the Members who have cast their vote by remote e-Voting prior to the 101" AGM may participate in the 101" AGM but shall not be entitled to cast their vote again through the e-Voting system during the 101" AGM; c) the Members participating in the 101" AGM and who had not cast their vote by remote e-Voting, shall be entitled to cast their vote through e-Voting system during the 101" AGM; and d) a person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficia Owners maintained by the depositories as on the cut off date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting, participating in the 101" AGM and e-Voting during the 101" AGM;
- (vi) the Notice of the 101" AGM and the Annual Report are available on the website of the Company at www.upscl.in. The Notice of the 101" AGM is also available on the website of NSDL at https://www.evoting.nsdl.com; and
- (vii) in case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-Voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no. 1800-225-533 or send a request at evoting@nsdi.com. Members may also write to the ema address of the Company mumbai@upscl.in. Members holding shares in physica form, whose email addresses are not registered with the Company, may registe their email address by sending, scanned copy of a signed request letter mentioning name, folio number and complete address, self attested scanned copy of the PAN Card; and self attested scanned copy of any document (such as AADHAR Card Driving Licence, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member as registered with the Company, by email to mumbai@upsct.in. Members holding shares in demat form can update their email address with their Depository
- (viii) the Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from Monday, 23" September 2024 to Monday, 30" September 2024 (both days inclusive) for annual closing.

For The United Provinces Sugar Company Limited

Place: Mumbai Arvind K. Kanoria Date: 2" September, 2024 Managing Director

ESTRELA BATTERIES LIMITED

Register office: Yusaf Bldg., Veer Nariman Road, Fort, Mumbai 400001.

CIN: U99999MH1939PLC003031

Telephone No.: 022-22842790 Email: ebl@smitaindia.com

NOTICE OF 85TH ANNUAL GENERAL MEETING,

REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 85th Annual General Meeting ("AGM") of

members of Estrela Batteries Limited will be held on Friday, 27th September,

2024, at 11.30 A.M. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio-

Visual Means ("OAVM"), to transact business as contained in the notice of the

In compliance with applicable laws and various circulars issued by Ministry of

Corporate Affairs (MCA) circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 05,

2020, January 13, 2021, December 14, 2021, May 5, 2022, December 28, 2022

and September 25, 2023 (collectively referred to as "MCA Circulars"), the 85"

AGM shall be held through VC / OAVM, without the physical presence of the

Members at a common venue. In compliance with the aforesaid MCA Circulars.

Notice of the AGM along with the Annual Report 2023-24 has been dispatched

through electronic mode on September 02, 2024 to those Members whose

email addresses are registered with the Company/Depositories. Members are

requested to refer the AGM notice for the process of registration of email

addresses of the Members whose email address is not registered and read the

instructions for accessing and participating at the 85° AGM through VC/ OAVM.

The notice of 85" AGM and Annual Report for the financial year 2023-24 are

In pursuance to Section 108 of the Companies Act, 2013 and rules made

thereunder, the Company is providing e-voting facility, for transacting all the

business items as mentioned in the Notice of 85th Annual General Meeting of

The Company has entered into an arrangement with National Securities

Depository Limited for facilitating remote e-voting for AGM. In case of any queries,

you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-

voting user manual for Shareholders available at the download section of

www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a

The e-voting period begins on, Tuesday, 24th September, 2024 (9.00 a.m.

IST) and ends on Thursday, September 26, 2024 (5.00 p.m. IST). The

Once the vote on resolution is cast electronically by the Member, the

The Members, whose names appear in the Register of Members / list of

Beneficial Owners as on Friday, 20th September, 2024, i.e. the date prior to

the commencement of book closure date are entitled to vote on the

Members who have acquired shares after the dispatch of the Annual

Report and before the book closure may approach the Company for

issuance of the User ID and Password for exercising their right to vote by

In case such Member(s) has not updated the respective PAN with the

Company/ Depository Participant, the member may approach the

The procedure for e-Voting on the day of the AGM is same as the

instructions mentioned above for remote e-voting. The facility for voting

through electronic voting system is made available at the AGM and the

members attending the AGM through VC/OAVM, who have not already

cast their vote by remote e-voting, may exercise their right to vote at the

AGM through E-Voting. The Company has entered into an arrangement

with National Securities Depository Limited for facilitating remote e-voting

for AGM. Members/ shareholders, who will be present in the AGM through

VC/OAVM facility and have not casted their vote on the Resolutions

through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall

be eligible to vote through e-Voting system in the AGM. Members who

have voted through Remote e-Voting will be eligible to attend the AGM.

All the resolutions (i.e. Ordinary and Special Business) as set out in the

The Company has appointed Mr. Shiv Hari Jalan, Proprietor of Shiv Hari

Jalan & Co., Company Secretaries (C.P. No. 4226) as the Scrutinizer to

scrutinize the e-voting process (including the remote e-voting at the

In case the members have any queries or issues regarding e-voting, the

members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for

Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the

download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-

It is further notified that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013,

the Register of Members and Share transfer books of the Company will

remain closed from Saturday, 21" September, 2024 to Friday, 27"

September, 2024 (both days inclusive) for the purpose of Annual General

Notice shall be transacted through electronic voting means only.

Annual General Meeting) in a fair and transparent manner.

222-990 or send a request at evoting@nsdl.co.in

Meeting of the company.

Date: 02.09.2024

Place: Mumbai

Company/ RTA as per details provided in the Notice of AGM.

However, they will not be eligible to vote at the AGM.

remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter.

2. E-voting shall not be allowed beyond the aforementioned date and time.

member shall not be able to change it subsequently.

available on the NSDL website www.evoting.nsdl.com

request at evoting@nsdl.co.in.

All the members are hereby informed that:

Resolutions set forth in this Notice.

CIN: L74140MH1986PLC039547

Registered Office: Dreamax Height, Shop No. I, First floor, Upadhyay Compound, Jija Mata Road, Near Pump House, Andheri East, Chakala Midc, Mumbai, Mumbai, Maharashtra, India, 400093 CORRIGENDUM /ADDENDUM TO NOTICE OF POSTAL BALLOT DATED 05.08.2024

This Corrigendum has been issued to correct the following in the notice of postal ballot dated 05.08.2024 issued by the Company; 1. LIGI JOLY (PAN: AHJPJ6998A) has been excluded from the list of allottees and the revised

- List of allottees is added wherever the list of allottees appear in the postal ballot. 2. The pre shareholding of Ms. BINDU PADINHARETHIL has been changed to "32" instead of
- "0" wherever appears in the postal ballot notice dated 05.08.2024.
- The post issue no of equity shares with Percentage under item M in the explanatory statement in the notice of postal ballot of Ms. BINDU PADINHARETHIL has been changed to 15657

The Amount which the company Intends to raise by way of such Equity Shares is changed to

Rs. 8,89,99,936.00/- (Rupees Eight Crore Eighty Nine Lakh Ninety Nine Thousand Nine

(0.0523%) from 15625 (0. 0521%).

Place: Kochi

Date: 03.09.2024

- Hundred and Thirty Six only) from Rs. 8.99,99,936.00/- (Rupees Eight Crore Ninety Nine Lakh Ninety Nine Thousand Nine Hundred and Thirty Six only). The total Number of shares proposed for issue has been changed to 2781248 (Twenty)
- Seven Lakh Eighty One Thousand Two Hundred and Forty Eight Only) instead of 2812498 (Twenty Eight Lakh Twelve Thousand Four Hundred Ninety Eight only).
- The Pre shareholding pattern and post shareholding pattern under item K in the explanatory statement in the notice of postal ballot is updated.

The corrigendum should be read with the postal ballot as mentioned above and the shareholders are requested to consider the resolution keeping in view of the above-mentioned corrections.

This corrigendum shall be sent to all the shareholders of the Company. The corrigendum is also placed on the website of the Company and also will be published in the Newspaper edition of "The Financial Express" English newspaper and "Mumbai Lakshdweep" Marathi newspaper.

For Supra Pacific Financial Services Limited

Leena Yezhuvath Company Secretary M. No. ACS 61387

TUNI TEXTILE MILLS LIMITED CIN: L17120MH1987PLC043996

Regd. Office: Gala No. 207, Bldg. 3A, 2nd Floor, Mittal Industrial Estate, Andheri Kurla Road, Andheri (E), Mumbai 400 059 Tel: +91 22 4970 7633, Email: info@tunitextiles.com; Website: www.tunitextiles.com

Notice of 37th Annual General Meeting (AGM) Notice is hereby given that the 37th Annual General Meeting (AGM) of the Members of the

Company will be held on Friday, the 27th day of September, 2024 at 2:00 P.M. through Video Conferencing (VC) or other Audio Visual Means (OAVM) in compliance with all the applicable provisions of companies act, 2013 (ACT) and rules made thereunder and SEBI (LODR) Regulations, 2015 read with General circular dated April 8th 2020, April 13th 2020, May 5, 2020, September 20, 2020, December 31, 2020, January 31, 2020, December 08, 2021 and December 14, 2021, 02/2022 dated May 05, 2022, 19/2022 dated December 28, 2022 and 2022 and latest Circular being 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate affairs (MCA), Collectively referred as MCA circulars and SEBI Circular dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022 and January 05, 2023 (SEBI Circulars) to transact the business set out in the Notice of AGM .Members attending the AGM Through VC/OAVM shall be reckoned for the purpose of Quorum u/s 103 of the Act.

In compliance of the above Circulars, the Notice of AGM and the Financial statements to the FY 2023-24 along with Board's Report, Auditor's Report, and other documents required to be attached thereto (Collectively referred as "Annual Report") has been sent only by e-mail to all the members of the company whose e-mail address are registered with the company/ Registrar & shares transfer agent (RTA) or Depository participant (DP). The electronic dispatch of notice along with other documents has been completed on Tuesday, 3 September 2024. The Report has also been made available on the Company website link https://www.tunitextiles.com/ investor.html as well as on the BSE website www.bseindia.com In compliance with the provision of section 108 of the act read with rule 20 of Companies

(Management & Administration rules), 2014 as amended from time to time & Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations 2015 & Secretarial standards on General meeting (SS-2), the Company is pleased to provide remote e-voting facility ('Remote E-voting') to all the members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the company is providing facility for e-voting during AGM (e-voting) to all the members who have not casted their votes through remote e-voting. The Procedure /Instructions in respect of have been provided in the Notice of the AGM. The members of the company holding shares either in physical form or in dematerialized form,

as on cut-off date i.e. September 20, 2024 shall be eligible to cast their votes by remote evoting or attend the meeting through VC/OAVM and cast votes at AGM. The voting rights shall be in proportion to their shares of the Paid-up Equity Share Capital as on the cut-off date. The remote e-voting period will be commenced on Tuesday, 24 September 2024 at 9.00 AM and ends on Thursday, 26 September 2024 at 5.00 PM.

Any person who becomes a member of the company after dispatch of notice AGM & holding shares as on cut-off /record date i.e. September 20, 2024 may obtain the login id & password by sending a request at info@tunitextles.com or support@purvashare.com . However if the person is registered with NSDL/CDSL for remote e-voting then existing user credentials can be used for casting votes.

Members are requested to carefully read all the Notes which are set out in the Notice of the AGM and instructions for joining the AGM, manner of casting votes through remote e-voting during AGM.

For Tuni Textile Mills Limited

Place: Mumbai Jyoti Kothari Date: 3rd September 2024 Company Secretary

GOLDIAM INTERNATIONAL LIMITED

Regd. Office: Gems & Jewellery Complex, MIDC, SEEPZ, Andheri (East), Mumbai -400096. CIN No.: L36912MH1986PLC041203%Tel no. (022) 2829 1893%Fax: (022) 2829 0418.

Email: investorrelations@goldiam.com Website www.goldiam.com

NOTICE TO THE MEMBERS

NOTICE is hereby given that the 37th Annual General Meeting ("AGM") of Goldiam International Limited will be held on Friday, September 27, 2024 at 11.00 a.m. IST, through Video Conferencing/ Other Audio Visual Means ("VC/OAVM") to transact the business, as set out in the Notice of AGM dated August 9, 2024 pursuant to the Companies Act, 2013 and various circular issued by the Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India, from time

In compliance with the circulars, the Company has sent notice of AGM together with the Annual Report for the financial year 2023-24 on Tuesday, September 3, 2024, through electronic mode to the whose email addresses are registered with the Company/ Depositories. The Annual Report for the Financial Year 2023-24 can be downloaded from the Investor Section of the Company's website www.goldiam.com and the websites of the Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com: The facility for appointment of proxy will not be available for the AGM. The instruction for joining AGM electronically are provided in the Notice of the AGM.

In compliance with the provisions of Section 108 of the Act read with Companies (Management and Administration) Rules, 2014, Secretarial Standard 2 on General Meetings and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is pleased to offer electronic voting facility to its Members, to exercise their right to vote on all the resolutions proposed to be transacted at the 37th AGM. The Members may cast their votes using an electronic voting system ("remote e-voting") or electronically cast their votes during the 37th AGM ("e-voting"). The Company has engaged the Services of Link Intime India Private Limited (LIIPL) as authorised agency for conducting of remote e-voting and voting during the AGM. The remote e-voting period commences on Tuesday, September 24, 2024 at 9.00 a.m. IST and ends on Thursday, September 26, 2024 at 5.00 p.m. IST). At the end of remote e-voting period, the facility shall

A person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. Friday, September 20, 2024 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting during the AGM. A person who is not a Member as on the said cut-off date should treat this Notice for information purposes only. Facility for e-voting shall also be made available during AGM for those Members who attended

the AGM and who has not already cast their vote. The Members who have cast their vote by remote e-Voting prior to the AGM may also participate in the AGM through VC/OAVM Facility but shall not be entitled to cast their vote again.

We urge members to support our commitment to environmental protection by choosing to receive the Company's communication through email. Members holding shares in demat mode, who have not registered their email addresses are requested to register their email addresses with their respective depository participants, and members holding shares in physical mode are requested to update their email addresses with the Company's RTA, LIIPL at by writing to the Registrar & Transfer Agent of the Company at the following address:

M/s. Link Intime India Pvt. Ltd. C-101, 247 Park, L. B. S. Marg,

Vikhroli (West), Mumbai - 400 083.

E-mail: mt.helpdesk@linkintime.co.in Website: https://linkintime.co.in/

In case of any query and/or grievance, in respect of voting by electronic means Members may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and Instavote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in under Help section or write an email to enotices@linkintime.co.in or contact on: - Tel: 022 - 4918 6000 for any further clarification and in case of any query regarding technical assistance for VC participation, Members may write an email to instameet@linkintime.co.in or Call: - Tel: 022-49186175.

been appointed as the Scrutinizer by the Board of Directors of the Company to scrutinize the remote e-voting process and e-voting in the AGM in a fair and transparent manner. The Results on resolutions shall be declared not later than 48 hours from the conclusion of the

AGM and the resolutions will be deemed to be passed on the AGM date subject to receipt of the requisite number of votes in favor of the Resolutions. The Result declared along with the Scrutinizer's Report will be available on the corporate

website of the company, www.goldiam.com and on LIIPL's website, https:// instavote.linkintime.co.in and communicated to BSE Limited and National Stock Exchange of India Limited. Notice is further given pursuant to Section 91 of the Act, that the Register of Members and Share

Transfer Books shall remain close from Friday, September 20, 2024 to Friday, September 27, 2024 (both days inclusive) for the purpose of Annual Closing.

NOTICE

Bhalchandram Clothing Limited CIN - L17120MH2005PTC156451 Regd. Off: 307, Arun Chambers, Tardeo Road, Mumbai - 400 034 Tel No. +91-22-4050 0100 website: www. bhalchandram.com, email id: investor@bhalchandram.com

NOTICE OF 19[™] ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING FACILITY NOTICE is hereby given that the 19th ANNUAL GENERAL MEETING (AGM) of the Members of the Company will be held on Thursday, September 26, 2024 at 11,00 a.m. at the Registere office of the Company at 307, Arun Chambers, Tardeo Road, Mumbai - 400034, to transact the business as set out in the Notice. The Electronic copies of the Notice of AGM along with the Annual Report has been sen

electronically to those members who have registered their E-mail address with Company Depository Participants. The Notice and full Annual Report has been dispatched on September 03, 2024. The same can also be accessed from the Company's website www.bhalchandram.com. Book Closure: Pursuant to section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI

(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Book of the Company shall remain closed from Friday, September 20, 2024 to Thursday, September 26, 2024 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting. E-Voting: Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEB (Listing Obligations and disclosure Requirements) Regulations, 2015, Members holding shares in physical or dematerialized form, as on the cut-off date i.e. Thursday, September 19, 2024, may cast their vote electronically on the business set out in the Notice of the 19th Annual General Meeting of the Company through E-voting system of National Securities Depository Limited (NSDL).

Members who have not registered their email IDs may follow the instructions available in the Annual Report of the Company on the Company's website www.bhalchandram.com or at NSDL websitewww.evoting.nsdl.com to login and use the e-voting facility. In this regard, the Members are hereby further notified that

- E-voting period shall commence from Monday, September 23, 2024 at 09.00 a.m. and ends on Wednesday, September 25, 2024 at 05.00 p.m.
- Voting through electronic means shall not be allowed beyond 5.00 p.m. on Wednesday, September 25, 2024.
- Member who have not voted through electronic means can vote at the Meeting. However, a member who has casted his votes electronically can attend the meeting but cannot cast votes
- In case of any guery or grievances, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.evoting.nsdl.com under download section or write an

email to evoting@nsdl.co.in. By order of the Board,

Bhalchandram ClothingLimited Date: September 03, 2024 Place: Mumbai

Ujwal Lahoti Managing Director (DIN: 00360785)

AVONMORE CAPITAL & MANAGEMENT SERVICES LIMITED CIN: L67190MH1991PLC417433 Registered Office: Level-5, Grande Palladium, 175, CST Road, Off BKC Kalina, Santacruz(E), Mumbai- 400098, India Tel. +91 022 66437600, Fax: +91 022 66437766

Corporate Office: F-33/3, Phase-II, Okhla Industrial Area, New Delhi-110020

NOTICE is hereby given that the 32nd Annual General Meeting of Shareholders of the

Tel. +91-11-43500700 Fax: +91-11-43500735 Email: secretarial@almondz.com Website: www.avonmorecapital.in NOTICE OF 32ND ANNUAL GENERAL MEETING THROUGH VIDEO CONFERENCING ("VC") / OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAVM"), REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE INTIMATION

Company will be held on Friday, 27th September, 2024 at 1.00 P.M. through Video Conferencing Other Audio Visual Means ("VC/OAVM"). In compliance with the relevant provisions of the Companies Act, 2013 (as amended) (the act) and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended) (the Listing Regulations) and all applicable circulars issued by Ministry of Corporate Affairs (MCA) for convening the General Meeting brough VC/OAVM and Securities and Exchange Board of India (SEBI circulars), companies are allowed to hold AGM through Video Conferencing, without the physical presence of members at a common venue. Hence the AGM of the company is being held through VC to transact the business set out in the Notice which has already been sent alongwith the Annual Report including Audited Financial Statements for the Financial Year ended 31st March, 2024 to the shareholders individually through e-mail if his/her e-mail address is registered with the Depository/ Registrar & Transfer Agent. The Notice of 32nd AGM is also available on the Company's website www.avonmorecapital.in. and on the website of the Stock Exchanges www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of CDSL a www.evotingindia.com. The dispatch of Notice of AGM through emails has been completed The Company is providing its member the facility to exercise their right to vote by electronic

means and the business may transact through e-voting Services provided by Central Depository Services (India) Limited (CDSL), E-voting facility will be available at the link www.evotingindia.com The e-voting period commences on Tuesday, 24th September, 2024 at 10:00 A.M. & end on Thursday, 26th September, 2024 at 05:00 P.M. Once the vote on a resolution is cast by the shareholder, it shall not be allowed to change subsequently. The Cut-off date for the purpose of e-voting shall be Friday, 20th September, 2024. For electronic voting instructions, Shareholders may go through the instructions in the Notice of AGM of the Company. Person who acquire shares and become member of the company after the dispatch of Notice

and who are eligible shareholders as on cut-off date i.e. Friday, 20th September, 2024 may contact Mr. Puneet Mittal on (011-29961281) or beetalrta@gmail.com. to obtain the login id Remote e-voting through electronic means shall not be allowed beyond 5.00 P.M. of September

26, 2024. A member may participate in the general meeting even after exercising her/his right. to vote through remote e-voting, but shall not be allowed to vote again in the meeting Facility for voting will also be made available during the AGM and those present in the AGM through VC facility, who have not cast their vote through Remote e-voting shall be eligible to vote through the e-voting system at the AGM. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall entitled to avail the facility of remote e-voting

The manner of Remote e-voting and in the AGM for Members holding shares in physical mode or in demaierialized mode and for members who have not updated their email addresses with the Company, is provided in the Notice of the AGM.

In case of any queries/grievances pertaining to e-voting, you may contact Mr. Puneet Mittal General Manager, Beetal Financial & Computer Services Pvt, Ltd. at beetalrta@gmail.com Telephone Nos. 011-29961281 or write an e-mail at helpdesk.evoting@cdslindia.com or Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Rule 10 of the Companies

(Management and Administration) Rules, 2014 read with regulation 42 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 notice is also hereby given that the Register of Members & Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 21st September, 2024 to Friday 27th September 2024 (Both days inclusive) for 32nd Annual General Meeting of Company. For Avonmore Capital & Management Services Limited

Sonal

New Delhi 03.09.2024 Company Secretary and Compliance officer

(Formerly known as VAPI PAPER MILLS LTD.)

Regd. Off.213 UDYOG MANDIR, PITAMBER LANE, MAHIM (WEST), MUMBAI 400016

VPM

VAPI ENTERPRISE LTD.

TEL: 98200 68363 / 022-24449753/ 093768 15945 (Works) E-MAIL: vapipaper@gmail.com Website: www. vapienterprise.com CIN No. L21010MH1974PLC032457 PUBLIC NOTICE FOR 50TH ANNUAL GENERAL MEETING VAPI ENTERPRISE LTD. (the "Company") will be convened on Friday, September 27

2024 at 11:00 am. (IST) through Video Conference ("VC')/ Other Audio Visual Means ('OAVM facility in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') read with the Ministry of Corporate Affairs', General Circular Nos. 20/2020 dated May 5, 2020 and September 25. 2023 and other circulars issued in this respect (MCA Circulars") and further Securities and Exchange Board of India (SEBI') vide: it Circular dated October 7, 2023 ('SEBI Circular" without the physical presence of the Members at a common venue, on transact the business set out in the Notice calling the AGM. Members will be able to attend the AGM through VC (OAVM) through https://ivote.bigshareonline.com/landing using their login credentials and selecting EVSN of the Company. Members attending the Meeting through VCIOAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

In compliance with the aforesaid circular the Notice of the 50th AGM and the Annual Repor for the Financial Year 2023-24 including the Financial Statement for the year ended 31s March 2024 and the annexures as required will be sent only by email / electronic mode to all those Members whose email addresses are registered with RTA/Company or with their respective Depository Participants (DP) in accordance with the MCA Circulars and SEBI Circulars as specified. Members can join and participate in the 50th AGM through VC/OAVM only. The instruction for joining 50th AGM and the manner of participation in the remote e-voting or casting vote through the e-voting system during the AGM are provided

Members may note that the Notice of the 50th Annual General Meeting will also be available on the Company's website https://vapienterprise.com/wp-content/uploads/ 2024/09/50th-Annual-Report-Fy-2023-2024-paged.pdf, website of the stock exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com, and Bigshare Services Private Limited at https://ivote.bigshareonline.com/landing

Administration) Rules, 2014 (as amended) read with Regulation 42 of the Listing Regulations, the Share Transfer Registers of the Company shall remain from **Tuesday** 24th September, 2024 to Thursday, 26th September, 2024 (both days inclusive), for the purpose of convening 50TH Annual General Meeting of the Company.

Pursuant to Section 91 of the Act and Rule 10 of the Companies (Management and

may cast their vote electronically. The voting modules shall be disabled by Bigshare Service Private Limited for voting thereafter. Members holding shares in physical form who have not registered their email lds with the Company/RTA can obtain Notice of the 50TH AGM, Annual Report and / or login details for

joining the 50TH AGM through VC/OAVM facility including e-voting by sending scanned copy of signed request letter mentioning name, folio no., complete address, photocopy of PAN, Photocopy of Aadhaar Card / Driving License/Voter Card/Passport as proof of address to email id vapipaper@gmail.com or vapienterpriseltd@gmail.com Manner of casting vote(s) through e-voting: a) Members will have an opportunity to cast their vote(s) on the business as set out in

- The manner of voting remotely ("remote e-voting") by members holding shares in
- their e-mail addresses has been provided in the Notice of the AGM. The details will also be available on the website of the Company at www.vapienterprise.com, and on the website of Bigshare Services Private Limited at Mr. Rajnikant Shah, Practising Company Secretary (Membership No. 1629 COP No. 700), has https://ivote.bigshareonline.com/landing The facility for voting through electronic voting system will also be made available at
 - e-voting will be able to vote at the AGM The login credentials for castings votes through e-voting shall be made available to
 - the member through email. Members who do not receive email or whose email addresses are not registered with the Company/RTA/Depository Participant(s), may generate login credentials by following instructions given in the Notes to Notice of the AGM.
 - The above information is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in compliance with the MCA circular/s and the SEBI circulars.
 - Priyanka Kunwar

GARNET INTERNATIONAL LIMITED



(CIN: L74110MH1995PLC093448) Regd. Office: OFFICE NO-901, RAHEJA CHAMBERS, FREE PRESS JOURNAL MARG, NARIMAN POINT MUMBAI 400021 Website: www.garnetint.com, Email-id: info@garnetint.com, Phone No.: +91-22 22820714; +91-22 22820715

NOTICE NOTICE is hereby given that the 42" Annual General Meeting (AGM) of the

Company is scheduled to be held on Monday, September 30, 2024, at 11:00 a.m. IST through Video Conferencing (VC) or Other Audio-Visual Means (OAVM) to transact the business, as set out in the Notice of AGM, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 (the Act) and Rules made thereunder, the SEBI (listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (listing Regulations) read with General Circulars No. 14/2020 dated April 8, 2020; No. 17/2020 dated April 13, 2020; 20/2020 dated May 5, 2020; No. 22/2020 dated June 15, 2020; No. 33/2020 dated September 28, 2020; No. 39/2020 dated December 31, 2020; No. 02/2021 dated January 13, 2021; No.10/2021 dated June 23, 2021; No.20/2021 dated December 8, 2021; No.02/2022 dated May 05, 2022; No. 10&11/2022 dated December 28, 2022 and No. 9/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs (hereinafter referred to as "MCA Circulars"), and Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020; SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, SEBI/HO/CFD/PoD2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 and SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 issued by the Securities and Exchange Board of India (collectively referred to as 'the Circulars').

In compliance with the aforesaid Circulars, the Notice of the AGM together with the Annual Report for the financial year 2023-24, has been sent through electronic mode to all the Members on Tuesday, September 03, 2024, whose email address is registered with the Company/Depository Participant(s). In terms of the said Circulars, there will be no dispatch of any physical copies of the Annual Report. Members are requested to please refer to the soft copy for the purpose of the said AGM. Members may note that the AGM documents will also be made available on the websites of the Company at www.garnetint.com, the stock exchange viz., BSE Limited (www.bseindia.com) and LINKINTIME (https://instavote.linkintime.co.in). Remote e-Voting and e-Voting during the AGM:

The Company is providing the facility of remote e-voting to its members to exercise

their right to vote on the resolutions proposed to be passed at the AGM by

electronic means (e-Voting). Members may cast their votes remotely on the dates

mentioned herein below (remote e-Voting). The Company has engaged

AGM, which will also be available on the website of the Company at

LINKINTIME to provide remote e-voting / e-Voting facility to the Members. The manner of remote e-Voting by the Members is provided in the Notice of the

End of remote e-Voting: Sunday, September 29, 2024, 5.00 PM (IST)

The remote e-Voting facility will be available during the following period: Commencement of remote e-Voting: Friday, September 27, 2024, 9.00 AM (IST)

The remote e-Voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote e-Voting module shall be disabled by LINKINTIME after the end of remote e-

The Company has appointed Mr. Sidharth Sharma of M/s Siddharth Sharma & Associates, Company Secretaries (Membership No. F7890 & COP No. 8872) (Peer Review Cert. No. 662/2020), as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting and voting through electronic means at the AGM in a fair and transparent manner

A person, whose name is recorded in the Register of Members or in Register of beneficial owners maintained by the depositories as on the Cut-off date i.e. Monday, 23" day of September, 2024 only shall be entitled to avail the facility of remote evoting or voting through electronic means at the 40th AGM.

Members will be able to attend the AGM through VC/OAVM facility or view the live webcast of AGM provided by LINKINTIME at https://instameet.linkintime.co.in Members may kindly refer to the detailed guidelines given in the Notice of the AGM

for joining AGM through VC / OAVM.

Manner of joining the AGM:

www.garnetint.com,

Registering / updating e-mail address: Members who have not registered their email address are requested to register their email address with their respective Depository Participants, and Members holding shares in physical mode are requested to update their email address with the Company. Members may kindly refer to the Notice of the AGM for detailed

guidelines in this regard. In case of any queries, you may refer to HELP section on https://instavote linkintime.co.in, or send an email to enotices@linkinlime.co.in or contact on:-Tel 022-4918 6000

Place: Mumbai Date: 04.09.2024

For GARNET INTERNATIONAL LIMITED Ramakant Gaggar **Managing Director**

DIN 01019838

NEOGEN CHEMICALS LIMITED NEOGEN CIN: L24200MH1989PLC050919

Regd. Office: Office No. 1002, 10th Floor, Dev Corpora Bldg.

Opp. Cadbury Co, Pokhran Raod No.2, Khopat, Thane - 400601. Tel No.: +91 22 2549 7300; Fax No.: +91 22 2549 7399 Email: investor@neogenchem.com; Website: www.neogenchem.com NOTICE OF 35TH ANNUAL GENERAL MEETING (AGM) AND INFORMATION ON

E-VOTING, BOOK CLOSURE, PARTICIPATION IN AGM THROUGH VC/ OAVM

Notice is hereby given that, pursuant to the General Circular numbers 09/2023 dated September 25, 2023, 10/2022 dated December 28, 2022, 02/2022 and 03/2022 dated May 5, 2022, 21/2021 dated December 14, 2021, 02/2021 dated January 13, 2021, 20/2020 dated May 5, 2020, 19/2021 dated December 8, 2021, 17/2020 dated April 13 2020, 14/2020 dated April 8, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular No. SEBI/ HO/CFD/ PoD-2/P/ CIR/2023/4 dated January 5, 2023, SEBI/ HO/ CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, SEBI/ HO/CFD/CMD1/CIR/ P 2020/79 dated May 12, 2020 and circular no. SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2021/11 dated January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) (hereinafter collectively referred to as "the Circulars"), the (35th) Thirty Fifth Annual General Meeting ('AGM') of Neogen Chemicals Limited ('The Company') will be held on Friday, September 27, 2024 at 5.00 P.M. through Video Conferencing facility (VC) and Other Audio Visual Means (OAVM) without any physical presence to transact the business as mentioned in the Notice of the AGM, is being sent through electronic mode to the members whose email id is registered with the Company/Company's Registrar and Transfer Agent Link Intime India Private Limited ("RTA")/Depository Participant(s) ("DP") and dispatched/ sent by permitted mode(s) to the members whose email ids are not registered with Company/ DP/ RTA,, together with the Annual Report for the FY 2023-24. A copy of the same is available on the website of the Company https://neogenchem. com/annual-reports-2/, website of the stock exchanges at www.bseindia.com and

The Company is pleased to provide its members with the remote e-voting and e-voting during the AGM facility to cast their votes electronically on the resolutions mentioned in the AGM Notice, using the electronic voting platform provided by our RTA in the manner and process as set out in detail in the Notes to Notice of AGM.

www.nseindia.com and the website of RTA at https://instavote.linkintime.co.in.

Any person, who becomes a Member of the Company after the dispatch of Notice of AGM and holding the shares as on the cut-off date i.e., Thursday, September 19, 2024 & wishing to participate in e-voting can follow the process of generating the login ID and password as provided in the Notice of AGM.

The members may note that:

- a) They may attend the AGM on Friday, September 27, 2024, at 5.00 p.m. through VC/ OAVM facility using live streaming link https://instameet.linkintime.co.in_under shareholders/ Members Login by using the remote e- voting login credentials. b) Cut- off date for deciding eligibility to e-vote or at the AGM is Thursday, September
- 19, 2024. The remote e-voting period shall commence on Tuesday, September 24, 2024, at 9:00 A.M and ends on Thursday, September 26, 2024 at 5:00 P.M.
- d) Once a vote is casted by the Members, he/she shall not be allowed to change it e) The e-voting during the AGM will begin on Friday, September 27, 2024, at 5.00 p.m. and will end on completion of 30 minutes from the time of the conclusion of the AGM.
- Within this period, all members who are present at the AGM through VC/ OAVM facility and who have not yet exercised their vote through remote e-voting prior to AGM, can exercise their vote electronically. The members who have casted their vote through remote e-voting shall not be entitled to cast their e-vote again during the AGM. If a member cast votes by both the modes,
- vote cast through E-voting during the AGM shall be treated as invalid. g) The Board of Directors has appointed Mr. Devendra Deshpande, Company Secretary, proprietor of DVD & Associates, Company Secretaries, Pune, as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting and e-voting during the AGM process in a fair and

Registration as Speaker: The members who wish to speak at the meeting need to register themselves as a speaker by sending an e-mail from their registered e-mail ID at investor@neogenchem.com on or before 5.00 p.m. on, Thursday, September 26, 2024. Depending on the availability of time, the Company reserves the right to restrict the number of speakers at the meeting. In case shareholders/ members

have any queries regarding Instameet login/ e-voting, they may send an email to

Book Closure: The Register of Members and Share Transfer Register will remain closed from Friday, September 20, 2024, to Friday, September 27, 2024 (both days inclusive). Updating of Details: Members holding shares of the Company are requested to update and notify immediately any change in their name, postal address, email address, telephone/ mobile numbers, PAN, mandates, nominations, power of attorney, bank details such as, name of the bank and branch details, bank account number, MICR code, IFSC code, etc. to the Company/ RTA quoting their Folio No. along with self-attested documentary proofs, in case if the shares are held in physical form, by sending mail at investor@neogenchem.com or mt.helpdesk@linkintime.co.in and to their respective DP

For Neogen Chemicals Limited

Date: September 3, 2024 Place: Thane

For ESTRELA BATTERIES LIMITED Sd/-H.R.Jain Whole Time Director DIN: 00083344

By order of the Board

Place: Mumbai Date: 03.09.2024

SUPRA PACIFIC FINANCIAL SERVICES LIMITED

the Notice of the AGM through electronic voting system ("e-voting). dematerialized mode, physical mode and for the members who have not registered

the AGM and Members attending the AGM who have not cast their vote(s) by remote

The same login credentials may also be used for attending the AGM through

By the order of the Board Vapi Enterprise Limited Sd/-

then voting done through remote e-voting during e-voting period shall prevail and The Shareholders of the company holding shares either in physical form or ir dematerialized form as on record date (cut-off date) i.e. Friday 20th September 2024,

Company Secretary

ACS 59197

in case the shares are held in Demat form.

instameet@linkintime.co.in or contact on: - Tel: 022-49186175.

Unnati Kanani Company Secretary & Compliance Officer

By Order of the Board of Directors For Goldiam International Limited company secretary epac Mumbai

कोकणात गणेशोत्सवासाठी ४ हजार ९४५ एसटी बस धावणार



पेण, दि.३ (प्रतिनिधी) : गणेश उत्सव म्हटला की कोकणातील चाकरमान्यांचा आनंद गणणात मावेनासा होत असतो. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करण्या - साठी लाखो चाकरमानी आपला गावी कोकणात

जात असतात. यावेळी चाकरमान्यांची तयारी पाहता मुंबई ठाणे गुजरात व पालघर अन्य ठिकाणावरून गावी जाण्यासाठी एसटी व खाजगी बसेस आरक्षित करण्यात येतात. यावर्षी एसटी महामंडळाच्या ४९४५ एसटी बसेस तसेच हजारो खाजगी वाहने कोकणात धावणार असल्यामुळे महामार्गावर वाहनांची वर्दळ पाहायला मिळणार आहे मात्र यावर्षी मुंबई गोवा महामार्ग खड्डेमय असल्याने हजारो वाहने मुंबई पुणे महामार्गावरून जाणे पसंत करतील असा अंदाज आहे.तर काही ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना चाकरमान्यांना करावा लागत आहे एसटीच्या जादा गाड्यांमध्ये तीन सप्टेंबर रोजी मुंबई विभागातून २९ जादा गाड्या ठाणे विभागातून २२ पालघर विभागातून दोन गाड्या तसेच ४ सप्टेंबर रोजी मुंबई ३३७ ठाणे ४८२ पालघर १८७ तर ४ सप्टेंबर रोजी मुंबई १३६५ ठाणे १८८१ पालघर विभागातून ३७२ तसेच ६ सप्टेंबर

हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

नोंद. कार्या.: ०९, कम्युनिटी सेन्टर, बसंत लोक, वसंत विहार, नवी दिल्ली-११०००५७ शाखा कार्यालय: कार्यालय क्र.बी-३०५, बीएसईएल टेक पार्क, प्लॉट क्र.३९/५ व ३९/५ए, सेक्टर ३०ए, वाशी रेल्वे स्टेशन समोर, वाशी, नवी मुंबई, महाराष्ट्र-४००७०३.

स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी (ई-लिलाव) जाहीर सूचना

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ९(१) अंतर्गत) सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (प्रतिभुत धनको) यांच्यासह तारण असलेल्या स्थाव मालमत्तेच्या विक्रीकरिता सूचना

याद्वारे सर्वसाधारणपणे जनतेला आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदार किंवा त्यांच्या कायदेशीर वारसांना/प्रतिनिधींन नोटीस देण्यात आली आहे की खाली वर्णन केलेल्या स्थावर मालमत्ता सुरक्षित कर्जदाराकडे गहाण/शुरूक आकारत्य आहेत, ज्याचा <mark>हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड</mark> (सुरक्षित कर्जदार) च्या अधिकृत अधिकाऱ्याने ताबा घेतले आहे. खाली नमूद केलेल्या कर्जदार, सह-कर्जदार किंवा जामीनदाराकडून थकवाकीच्या वसुलीसाठी **दिनाक २३ सप्टेंबर** २०२४ रोजी (ई–लिलावाची तारीख) जसे आहे तसे, जसे आहे तसे आणि जे तेथे आहे विकले जाईल. आरक्षित मुत्य व इसारा रक्कम समाविष्ट मोहोराबंद लिफाफा जाहीर लिलावात सहभागी होण्यासाठी **होरो हाऊसिंग फायानारा लिमिटेड**च्या अधिकृत अधिकाऱ्याकडे २२ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं.५.००वा. पर्यंत किंवा त्यापूर्वी शाखा स्टेशन समोर, वाशी, नवी मुंबई, महाराष्ट्र-४००७०३ येथे सादर केला जाईल.

कर्ज खात	कजदार/सह–कजदार/	मागणी सूचना	ताबा प्रकार	आरक्षित मुल्य
क्र.	जामिनदार/कायदेशी वारस/	दिनांक / रक्कम	(रचनात्मक/	इसारा रक्कम
	कायदेशीर प्रतिनिधींचे नाव	दिनांक	वास्तविक)	
HHFMUMHOU	सुतार निखील नामदेव,	१७.१०.२०२२,	वास्तविक	₹.१३,००,०००/-
20000007811	मिनाक्षी निखील सुतार	३१.०८.२०२४ रोजी		रु.१३,०००/-
& HHFMUMIPL		रु.३४,१८,६५०/-		
20000007814				

मत्तेचे वर्णन: फ्लॅट क्र.३०२, ३रा मजला, सी विंग, क्षेत्रफळ ५३० चौ.फु. (४९.२६ चौ.मी.) बिल्टअ क्षेत्र, माऊली दर्शन म्हणून ज्ञात इमारत, माऊली दर्शन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात सोसायटी, गार्डियन शाळे समोर, देसले पाडा, भोपर डोंबिवली पुर्व, ठाणे-४२१२०४, जमीन सर्व्हे क्र.३२, हिस्सा क्र.१५, गाव भोपर, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मर्यादेत डोंबिवली विभाग, नोंदणी जिल्हा ठाणे आणि उप-नोंदणी जिल्हा कल्याण येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड चतुसिमा: उत्तर: डी-विंग; **पुर्व:** मोकळी जागा; **दक्षिण:** लोधा हेरिटेज कॉम्प्लेक्स; **पश्चिम:** बी-विंग. नियम व अटी: ई-लिलाव https://sarfaesi.auctiontiger.net पोर्टलद्वारे २३ सप्टेंबर, २०२४ रोजी

लिलावाची तारीख) **दु.२.००वा. ते दु.३.००वा. नंतर** प्रत्येकी १० मिनिटांच्या मर्यादित विस्तारासह होईल इच्छुक खरेदीदार/बोलिदारांनी मालमत्तेच्या खरेदीसाठी सादर केलेल्या सर्व बोली/निविदा वर नमूद केल्याप्रमाणे हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या बाजूने डिमांड ड्राफ्ट/आरटीजीएस/एनईएफटीद्वारे इसारा रक्कमेसह देव नसतील. डिमांड ड्राफ्ट लिलावानंतर अयशस्वी बोलीदारांना परत केले जातील. **ई-लिलावाच्या नियम व अटी: १)** ई-लिलाव जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे आणि कोणत्याह

. गिरणामाशिवाय या आधारावर ऑनलाईन संचालित केले जाईल. २) बोली वाढीची रक्कम रु.१५,०००/ (रुपये पंधरा हजार फक्त) असेल. ३) ई-लिलाव मे. ई-प्रॉक्युरमेन्ट टेक्नॉलॉजिस लि. (हेल्प लाईन क्र.०७९६१२००५७६/५४४/५९४/५९६/५३१/५८३/५६९, ६३५१८९६६४३ व ई-मेल upport@auctiontiger.net/maulik.shrimali@auctiontiger.net) मार्फत त्यांच्या ttps://sarfaesi.auctiontiger.net वेबपोर्टलवर संचालित केले जाईल. ४) प्रतिभुत धनकोच्य गहिंतीने मालमत्तेवर कोणतेही अधिभार नाही. तथापि इच्छुक बोलिदारांनी लिलावासाठी ठेवलेल्या मालमत्तेवरील अधिभारबाबत स्वतंत्र चौकशी करारवी. त्यांच्या बोली सादर करण्यापुर्वी मालमत्तेला बाधक दावा/अधिकार/ देयके जाणून घ्यावे आणि **हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड** यांचे कोणतेही प्रस्तुतीकरण वचनबद्धता दे नाही. ५) प्राधिकृत अधिकारी/प्रतिभुत धनको हे अन्य तृतीयपक्षकार दावा/अधिकार/हक्क याबाबत जबाबदा असणार नाही. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑप सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये विहित नियम/अटीनुसार विक्री केली जाईल. ई–लिलावाच्या इतर निय व अटी पुढील वेबसाईटवर आहेत. www.herohousingfinance.com. ६) श्री. प्रथमेश तापसे esh.tapase@herohfl.com / ९८९१२१०६१५ यांना मालमत्ता तपशील व भेटीकरिता संपर् करावा. ७) संभाव्य बोलीदार **१६ सप्टेंबर, २०२४ रोजी स.११.०० ते दु.२.००** दरम्यान पूर्व भेटीसह मालमत्तेची तपासणी करू शकतात

कर्जदार / जामीनदार / तारणकर्ता यांना १५ दिवसांची विक्री सचन

वरील उल्लेखित कर्जदार/तारणकर्ता/जामीनदारांनी याद्वारे कलम १३(२) अंतर्गत मागणी सूचनेमध्ये नमूद केलेर्ल रक्कम लिलावाच्या तारखेपवीं व्याज आणि खर्चासह जमा करावे. असे न झाल्यास मालमत्तेचा लिलाव केर जाईल आणि शिल्लक थकबाकी. जर असेल तर. तमच्याकडन व्याज आणि खर्चासह वसल केली जाईल. विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तींसाठी, कृपया दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्या https iat.herohomefinance.in/hero housing/other-notice हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (प्रतिभुत धनको) वेबसाइटवर म्हणजे www.herohousingfinance.com

हीरो हाऊसिंग फायनान्य लिमिटेडकरि प्राधिकृत अधिकार दिनांक: ०४.०९.२०२४ श्री. पवन कुमार, मोबा.:९६६४२०५५५ ईमेल: assetdisposal@herohfl.co

℀VITS

komat'



वीडली रेस्टॉरेन्टस् लिमिटेड

नोंद. कार्या.: डी-०९, इस्टर्न बिझनेस डिस्ट्रीक्ट, एल.बी.एस. रोड, भांडूप पश्चिम, मुंबई-४०००७८. **दूर.:+**९९-७४०००५८७६८, वेब.:www.kamatsindia.com, ई-मेल:cs@www.kamatsindia.com

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमामार्फत होणाऱ्या १७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत माहिती

सदस्यांना येथे सचना देण्यात येत आहे की. कंपनीच्या सदस्यांची १७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४ रोजी स.११.००वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमामार्फत (ओएव्हीएएम) सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, १७/२०२० १३ एप्रिल, २०२०, आणि ०९/२०२३ दिनांक २५.०९.२०२३ (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळाद्वारे वितरीत परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२ सीआयआर/पी/२०२२/६२ दि.१३ मे, २०२२ आणि सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/ २०२३/४ दि.५ जानेवारी. २०२३. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ दि.०७.१०.२०२३ (सेबी परिपत्रके) आणि कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी सहवाचिता सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेन्टस) रेग्युलेशन्स २०१५ नुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर

उपरोक्त परिपत्रकांच्या पर्ततेनसार **१७वी** एजीएम सचना व वित्तीय वर्ष २०२३-२०२४ करिता वार्षिक अहवाल ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/तेवीदार सहभागीदाराकडे नोंद्र आहेत त्यांना पाठविले जाईल. १७ठ्या एजीएमच्या सचनेसह विनीय वर्ष २०२३-२०२४ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या www.kamatsindia.com/annual-report-kamats-restaurant. एनएसडीएलच्य www.evoting.nsdl.com आणि मुंबई स्टॉक एक्सचेंज लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कंपनीने १७व्या एजीएममध्ये भागधारकांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत उपस्थित होण्यासाठी तसेच रिमोट ई-वोटिंग व एजीएममध्ये ई-वोटिंगने त्यांचे मत देण्यासाठी कंपनीच्या भागधारकांना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडची सेवा नियुक्त केली आहे.

नोंद दिनांक/निश्चित तारीख **शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४** रोजी भागधारणा असणाऱ्या सदस्यांना विद्युत मतदान प्रणालीने **१७व्या** एजीएम सूचनेत नमुद विषयावर रिमोटने किंवा **१७व्या** एजीएम दरम्यान मत देण्याची संधी उपलब्ध होईल. १७व्या एजीएममध्ये किंवा रिमोटने मतदानाची पद्धत वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे किंवा ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत यांच्याकरीत माहिती १७व्या एजीएमच्या सूचनेत देण्यात आली आहे.

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी प्रत्येकी रु.१०/- एजीएममधील सदस्यांच्या मान्यतेच्या अधीन राहन बोर्ड संचालकांनी इक्रिटी शेअर्सवर ३% म्हणजेच रु.०.३०/- प्रति इक्रिटी शेअरचे दर्शनी मल्याच्या दराने अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे. लाभांश ०३ ऑक्टोबर, २०२४ रोजी किंवा त्यानंतर, ज्या सदस्यांची नावे कंपनीच्या रजिस्टार आणि टान्सफर एजंट, मे, बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड रेकॉर्ड तारखेला विविध ऑनलाइन ट्रान्सफर मोडद्वारे शेअरहोल्डर्सना ज्यांनी त्यांचे बँक तपशील अपडेट केले आहेत.

बँक खात्यात लाभांश क्रेडिट प्राप्त करण्यासाठी, भागधारकांना त्यांचे बँक खाते विलंब न लावता investor@bigshareonline.com वर ईमेल करून सदस्याचे नाव, फोलिओ क्रमांक, बँक तपशील, पॅन आणि रह केलेल्या चेक लीफचे (फिजिकल मोडमध्ये शेअर्स असलेले सदस्य) किंवा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागींसोबत (डीमॅट मोडमध्ये शेअर्स धारण करणारे सदस्य) स्वयं-साक्षांकित प्रत नमूद केलेल्या स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्राच्या प्रतीसह अद्यतनित करण्याची विनंती केली जाते.

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य आणि ज्यांचे ई-मेल कंपनीकडे नोंद नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ई-मेल नोंद करण्यासाठी स्वाक्षरी केलेल्या विनंतीपत्रासह फोलिओ क्रमांक, सदस्याचे नाव, निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी मे, बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, कार्यालय क्र.एस६-२. पिनाकल बिझनेस पार्क. महाकाली गंफा रोड. आहरा सेन्टरच्या पढे अंधेरी (पर्व). मंबई-४०००९३ येथे पाठवावीत किंवा <u>investor@bigshareonline.com</u> वर ई-मेल करावे. डिमॅट स्वरूपात भागधारणा असणारे सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ई-मेल संबंधित ठेवीदार सहभागीदाराकडे नोंद किंवा अद्यायावत करावेत.

वरील माहिती उपरोक्त एमसीए व सेबी परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०३.०९.२०२४

वीडली रेस्टॉरेन्टस लिमिटेडकरित सही/ डॉ. विक्रम व्ही. कामत

ठिकाण: मुंबई

व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:००५५६२८४

रोजी मुंबई विभागातून १९० ठाणे विभागातून ९६ तर पालघर पालघर विभागातून ७० गाड्या सोडण्यात येणार आहे एकंदरीत एकूण ४९४५ एस टी च्या च्या जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. यासाठी राज्याच्या विविध विभागातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत यामध्ये छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नागपूर, पुणे तसेच कोकणातील सर्व जिल्ह्यातून जादा गाड्या पुरवण्यात आले आहेत अशी माहिती एस टी विभागातून देण्यात आली आहे.

सुमित डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड Summit

सीआयएन: U64200MH2013PLC375466 नोंदणीकृत व कॉर्पोरेट कार्यालय : युनिट - २, ९ वा मजला, टॉवर ४, इक्वीनॉक्स विझनेस पार्क, एलबीएस मार्ग, कुर्ला (प.), मुंबई - ४०० ०७० . दूर. क.: +९१ २२ ६९०७५२५२ ई-मेल : secretarial@summitdigitel.com वेबसाइट : www.summitdigitel.com

डिबेंचरधारकांना सूचना व्याज प्रदानासाठी नोंद दिनांक

असे सूचित करण्यात येत आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या डेब्ट मार्केट विभागात लिस्टेड असलेल्या कंपनीद्वारे वितरीत सीक्युअर्ड, रेटेड, लिस्टेड, रिडिमेबल, नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स (''एनसीडीज्'') च्या शर्ती व संदर्भानुसार, कंपनीने व्याज प्राप्त काण्यासाठी पात्र एनसीडी धारकांची नावे निश्चित काण्यासाठी नोंद दिनांक निश्चित केली आहे. खालील तपशिलानुसार ज्या एनसीडी धारकांची नावे डिपॉझिटरीजद्वारे सादर करण्यात आलेल्य सूचीनुसार नोंद दिनांकास लाभार्थी मालक म्हणून दिसून येतील त्या व्यक्ती सदर प्रदान प्राप्त करण्यास पात्र असतील :

आयएसआयएन	वारंवारता	हेतू	नोंद दिनांक	प्रदानाची नियत तारीख
INE507T07062	तिमाही	व्याजाचे प्रदान	सोमवार, दि. १६.०९.२०२४	मंगळवार, दि. ०१.१०.२०२४
INE507T07070	तिमाही	व्याजाचे प्रदान	सोमवार, दि. १६.०९.२०२४	मंगळवार, दि. ०१.१०.२०२४
INE507T07088	तिमाही	व्याजाचे प्रदान	सोमवार, दि. १६.०९.२०२४	मंगळवार, दि. ०१.१०.२०२४
INE507T07096	तिमाही	व्याजाचे प्रदान	सोमवार, दि. १६.०९.२०२४	मंगळवार, दि. ०१.१०.२०२४
INE507T07104	तिमाही	व्याजाचे प्रदान	सोमवार, दि. १६.०९.२०२४	मंगळवार, दि. ०१.१०.२०२४
INE507T07112	तिमाही	व्याजाचे प्रदान	सोमवार, दि. १६.०९.२०२४	मंगळवार, दि. ०१.१०.२०२४
INE507T07120	तिमाही	व्याजाचे प्रदान	सोमवार, दि. १६.०९.२०२४	मंगळवार, दि. ०१.१०.२०२४
INE507T07138	तिमाही	व्याजाचे प्रदान	सोमवार, दि. १६.०९.२०२४	मंगळवार, दि. ०१.१०.२०२४
INE507T07146	तिमाही	व्याजाचे प्रदान	सोमवार, दि. १६.०९.२०२४	मंगळवार, दि. ०१.१०.२०२४

सुमित डिजिटल इन्फ्रास्टक्चर लिमिटेड करिता सही/-

शमैला सेरनोबत

. एसीएस २८५५२

कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी ठिकाण : मुंबई दिनांक : ०३.०९.२०२४



नोव्यू ग्लोबल व्हेंचर्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ४०१/ए, पर्ल आकॅड, पी.के. ज्वेल्सं समोर, दाऊद बाग लेन, जे.पी. रोड समोर, अंधेरी (प.). मुंबई-४०००५८. द्रूर:०२२-२६७७८१५५, ई-मेल: nouveauglobal@gmail.com, वेबसाईट: www.nouveauglobal.com, सीआयएन: एल०१४७७एमएच१९८८पीएलसी०४९६४५

३६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना व्हीसी/ओएव्हीएम मार्फत होणार आहे

न्याद्वार, सूचना देण्यात आली आहे की, **नोट्यू ग्लोबल व्हेंचर्स लिमिटेड** (कंपनी) ची ३६वी वार्षिक सर्वसाधारण् सभा (एजीएम) **सोमवार, ३० सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १२:०० वाजता** व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल साधन (ओएव्हीएम) सुविधेद्वारे कंपनी कायद्या २०१३ (कायदा)च्या लागू तरतुर्दीचे पालन करून, आणि त्याअंतर्गत तयार केलेले नियम आणि सेबी (सूचीबद्ध . दायित्वे आणिप्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० सह प्राचले, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेले दिनांक ०८/०४/२०२०, १३/०४/२०२०, ०५/ ०५/२०२०, २०.०९.२०२० ,३१.१२.२०२० ,३१/०१/२०२१, ०८/१२/२०२१, ०५/०५/२०२२ आणि २८/१२/२०२२, २५.०९.२०२३ अनुक्रमे (एमसीए परिपत्रक) आणि भारतीय सिक्युरिटीज अँड . एक्स्चेंज बोर्डद्वारे जारी केलेले परिपत्रक दिनांक १२ मे, २०२०, दिनांक १५ जानेवारी, २०२१, दिनांक १३ मे, २०२२ , दिनांक ५ जानेवारी, २०२३ आणि परिपत्रक क्र.SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/ P/CIR/2023/167 दिनांक ०७.१०.२०२३(सेबी परिपत्रक), सदस्यांच्या सामान्य ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय बोलावली जाईल.

मसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकानुसार २०२३–२४ च्या एकात्मिक वार्षिक अहवालासह ३६व्य एजीएमची सूचना फक्त त्या सर्व सदस्यांना इंमेलद्वारे पाठविली जाईल, ज्यांचे ईंमेल पने कंपनी/निबंधक आणि हस्तांतरण एजंट (आरटीए)/ संबंधित डिपॉझिटरी सहभागी (डिपॉझिटरी)कडे नोंदणीकृत आहेत. ज्या सदस्यांनी प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केले आहेत किंवा त्यांनी आतापर्यंत कंपनी/डिपॉझिटी/ आरटीएकडे त्यांचे ई–मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत, त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे नाव, त्ता, स्वयं-साक्षांकित पॅन कार्ड आणि फोलिओ क्र. किंवा डीपीआयडी/क्लायंट आयडी nouveauglobal@gmail.com वर ईमेल पाठवून त्यांचे ई-मेल पत्ते कंपनीकडे नोंदणी/अपडेट

सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे ३६व्या एजीएममध्ये सहभागी होऊ शकतात. ईं-व्होटिंग सुलभ करण्यासाठी कंपनीने बिगशेअर आय-व्होट ईं-व्होटिंग सिस्टम (आरटीए) सोबत आवश्यक व्यवस्था केली आहे. ३६व्या एजीएममध्ये सामील होण्याच्या सूचना आणि ३६व्या एजीएम दरम्या रिमोट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग किंवा ई–व्होटिंग सिस्टीमद्वारे मतदान करण्याची पद्धत ३६व्या एजीएमच्या नूचनेमध्ये प्रदान केली आहे. व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे सहभागी होणाऱ्या सदस्यांची गणना अधिनियमाच्या कलम १०३ अंतर्गत कोरम मोजण्याच्या उद्देशाने केली जाईल.

वार्षिक अहवालासह ३६च्या एजीएमची सूचना कंपनीच्या <u>www.nouveauglobal.com,</u> बीएसई लिमिटेड म्हणजेच <u>www.bseindia.com</u> आणि बिगशेअर सर्विसेस प्रा. ivote.bigshareonline.com. वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल.

एजीएम सुचना आणि वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी आम्ही सर्व सदस्यांना त्यांची माहिती लवकरात विकर अद्ययावत करण्याचे आवाहन करतो.

नोव्यु ग्लोबल व्हेंचर्स लिमिटेडकरित

कष्णन खदारिय व्यवस्थापकीय संचालक डीआयएन: ००२१९०९६

ध्रव इस्टेटस् लिमिटेड

सीआयएन: एल४५२००एमएच१९८३पीएलसी०३१०१५ **र्गालय:** बी/७०९. सागर टेक प्लाझा. सदर्शन रेस्टॉरंट समोर. सांकिनाका जंक्शन, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००७२. दुर.:९१-२२-२८५०००८१, ई-मेल:dhruvestatesItd@gmail.com, वेबसाईट:www.dhruvestates.com

> ४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग माहिती आणि पुस्तक बंद करण्याची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की:

. येथे सूचना देण्यात येत आहे की**, ध्रुव इस्टेटस् लिमिटेड** (कंपनी) ची ४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा २० **सप्टेंबर, २०२४ रोजी दु.३.००वा.,** एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) होणार आहे. एजीएमचे निश्चित ठिकाण हे कंपनीच्य नोंदणीकृत कार्यालय: बी/७०९, सागर टेक प्लाझा, सुदर्शन रेस्टॉरंट समोर, अंधेरी कुर्ला रोड, साकिनाका जंक्शन, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००७२ असेल.

. सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, दि.८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२०, २०/२०२० दि.५ मे, २०२०, २२/२०२० दि.१५ जून, २०२०, ३३/२०२० दि.२८ सप्टेंबर, २०२०, ३९/२०२० दि.३१ डिसेंबर, २०२०, १०/२०२१ दि.२३ जून, २०२१, २०/२०२१ दि.०८ डिसेंबर, २०२१, ०३/ २०२२ दि.०५ मे, २०२२ आणि ११/२०२२ दि.२८ डिसेंबर, २०२२ आणि परिपत्रक क्र.०९/२०२३ दि.२५ सप्टेंबर, २०२३ नुसार वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी (एजीएम) सदस्यांची वास्तविक उपस्थिती आवश्यक नाही आणि व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) एजीएम संपन्न होईल. म्हणून सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत आगामी एजीएममध्ये सहभागी होता येईल.

परिपत्रकांच्या पर्ततेनसार एजीएम सचना व वार्षिक अहवाल २०२३-२४ च्या विद्यत प्रती ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना पाठविले जातील. सूचना व वार्षिक अहवालाची प्र कंपनीच्या www.dhruvestates.com / evoting@nsdl.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० (सधारित) सहवाचिता सिक्यरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायमेंट) रेग्यलेशन्स २०१५ (सधारित) नियम ४४ नसार आणि सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत परिपत्रकानसार कंपनीने एजीएममध्ये विमर्षीत करावयाचे विषयाबाबत सदस्यांना रिमोट ई-वोटिंग सविधा दिलेली आहे. या उद्देशाकरिता कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांची अधिकृत एजन्सी म्हणन विद्युत स्वरुपाने मतदान सविधेकरिता नियक्त केली आहे. एजीएमच्या तारखेला रिमोट ई-वोटिंग प्रणालीन मदस्यादारे मत देण्यासाठी सविधा एनएसडीएलकडन दिली जाईल.

. कंपनीने रिमोट ई–वोटिंग सुविधा देण्यासाठी अधिकृत संस्था म्हणून लिंकटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पुर्वी रसआर कन्सल्टटन्टस् प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात) यांची सेवा नियुक्त केली आहे.

. कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारित अधिनियम २०१५ च्या नियम २० नुसार सदस्यांना येथे सुचित करण्यात

अ. ई-वोटिंग कालावधी २४ सप्टेंबर, २०२४ रोजी स.०९.०० (भाप्रवे) प्रारंभ होईल आणि २६ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं.५.०० (भाप्रवे) समाप्त होईल. या कालावधी दरम्यान कंपनीचे सदस्य ज्यांच्याकडे नोंद तारीख अर्थात सोमवार. २० सप्टेंबर. २०२४ रोजी वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा आहे त्यांना विद्यत स्वरुपात त्यांचे मत देता येईल. तदनंतर मतदानाकरिता एनएसडीएलद्वारे ई-वोटिंग बंद केले जाईल. नोंद दिनांक अर्थात २० सप्टेंबर, २०२४ रोजी कंपनीचे भरणा केलेले समभाग भांडवलाच्या त्यांच्या शेअर्सच्य सरासरीवर मतदान अधिकार असतील.

जर कोणा व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स प्राप्त करून कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि २० सप्टेंबर, २०२४ रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांनी आरटीएकडे विनंती पाठवून किंव evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगइनआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर रिमोट ई-वोटिंगकरिता एनएसडीएलसह तुम्ही यापुर्वीच नोंद असल्यास तुम्ही तुमचे मत देण्यासाठी तुमचा विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा. जर तुम्ही तुमचे पासवर्ड विसरला असल्यास तुम्हाला www.evoting.nsdl.com वर उपलब्ध फॉरगॉट युजर डिटेल्स/पासवर्ड वापरून तुमचे पासवर्ड रिसेट करता येईल किंवा एनएसडीएलकडे टोल फ्री क्र.१८००-१०२०-९९० वर संपर्क करावा.

काही प्रश्न असल्यास तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध सदस्यांकरित रिमोट ई-वोटिंग युजर मॅन्युअल आणि फ्रिक्कन्टली आस्क्ड क्रेश्चन्स (एफएक्यू) चा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क टोल फ्री क्र.१८००-१०२०-९९० करावा.

नोंद तारखेला डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा घेण्याचा अधिकार असेल

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ च्या तरतुदीनुसार आणि लिस्टींग ॲग्रीमेन्टचे नियम १६ नुसार ४०व्य एजीएमनिमित्त २० सप्टेंबर, २०२४ ते २६ सप्टेंबर, २०२४ (दोन्ही दिवस समावेश) पर्यंत सदस्य नोंद पुस्तव व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येईल.

ध्रव इस्टेटस लिमिटेडकरित सही/ संजय कानुनगो व्यवस्थापकीय संचालक





नोंद. कार्या.: ४०१/ए, पर्ल आर्केड, पी.के. ज्वेर्ल्सच्या समोर, दाऊद बाग लेन, जे.पी. रोड समोर, अधेरी (प.), मुंबई-४०००५८. दुर.:०२२-२६७९०४७१,

MUKTA सीआयएन: एल०१४०३एमएच२०११पीएलसी२२१३८७, वेब ::www.mukta-agriculture.com, ई-मेल:mukta.agriculture@gmail.com १२वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी/ओएव्हीएम मार्फत घेण्याबाबत

कंपनीच्या सदस्यांना सूचना पाद्वारे सूचना देण्यात येत आहे की, **मुक्ता ॲग्रीकल्चर लिमिटेड**च्या सदस्यांची १२वी वार्षिक सर्वसाधारण स एजीएम) सोमवार, ३० सप्टेंबर, २०२३ रोजी दु.१२.३०वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी)/इत ऑडिओ व्हिज्युअल मीन (ओएव्हीएम) लागू असलेल्या अनुपालनात एमसीए परिपत्रक दिनांक ०८.०४.२०२० १३.०४.२०२०, ०५.०५.२०२०, २०.०९.२०२०, ३१.१२.२०२०, ३१.०१.२०२१, ०८.१२.२०२१ ०५.०५.२०२२ , २८.१२.२०२२ आणि नवीनतम २५.०९.२०२३ (एमसीए परिपत्रक) आणि सेबी (सेबं परिपत्रके) द्वारे वितरीत परिपत्रक दिनांक १२.०५.२०२०, १५.०१.२०२१, १३.०५.२०२२ आणि नवीनतम परिपत्रक क्र.:भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्डद्वारे जारी केलेले परिपत्रक दिनांक १२ मे, २०२०, दिनांक ५ जानेवारी, २०२१, दिनांक १३ मे, २०२२ , दिनांक ५ जानेवारी, २०२३ आणि परिपत्रक क्र.SEBI/HO/ CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 दिनांक ०७.१०.२०२३ (सेबी परिपत्रक), सदस्यांच्या सामान्य ठिकाण

त्यक्ष उपस्थितीशिवाय, एजीएम सूचनेमध्ये नमूद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे. २०२३–२४ या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालासह १३व्या एजीएमची सूचना एमसीए परिपत्रके आणि सेव गरिपत्रकांनुसार त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्ससह ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनीकडे नोंदणीकृत आहेत अशा सर्व सदस्यांना केवळ ईमाईद्वारे पाठवले जातील. प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केलेल्या किंवा डिपॉझिटरीज कंपनी/रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंटकडे त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नसलेले सदस्य mukta.agriculture@gmail.com वर त्यांचे नाव, पत्ता, स्वयंसाक्षांकित पॅन कार्ड आणि फोलिओ क्र किंवा डीपीआयडी/क्लायंट आयडी त्यांचा ईमेल पाठवून कंपनीकडे त्यांचे ई–मेल पत्ते नोंदणी/अपडेट करण्या

सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएमद्वारे १३व्या एजीएममध्ये भाग घेऊ शकतात. ई-वोटिंग सुलभ करण्यास कंपनीने विगशेअर सर्व्हिंसेस प्रायव्हेट लिमिटेड (विगशेअर), कंपनीच्या आरटीए सोबत आवश्यक व्यवस्थ केली आहे. १३व्या एजीएममध्ये सामील होण्याच्या सूचना आणि एजीएम दरम्यान रिमोट ई-वोटिंग किंवा ई-वोटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्याची पद्धत एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली आहे. व्हीसी/ओएव्हीएमद्वारे सहभागी होणाऱ्या सदस्यांची गणना अधिनियमाच्या कलमे १०३ अंतर्गत कोरम मोजण्याच्या उद्देशाने केल

वार्षिक अहवालासह १३व्या एजीएमची सूचना कंपनीच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल जसे र्क www.mukta-agriculture.com, स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बीएसई लिमिटेड www.bseindia.com

आणि बिगशेअर अर्थात https://ivote.bigshareonline.com वर उपलब्ध आहे. एजीएम सूचना आणि वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी आम्ही सर्व सदस्यांना त्यांची माहिती लवकरात लवक

मुक्ता ॲग्रीकल्चर लिमिटेडकरित

ठिकाण: मुंबई दिनांक: ०२.०९.२०२४

सही/-मोहित खदारिया व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०५१४२३९५

युनायटेड व्हॅन डर हॉस्ट लिमिटेड कॉपीरेट ओळख क्रमंक (सीआवएन): एल१९९९१एएएव१९८७पीएलसी०४४१५१

नोंदणीकृत कार्यालय: ई-२९/३०, एमआयडीसी, तळोजा, रायगड-४१०२०८, महाराष्ट्र, भारत. दूर.:+९१ २२ २७४१२७२८/८९, ई-मेल:uvdhl29@gmail.com, वेबसाईट:www.uvdhl.com

३७व्या (सदोतीस) वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना

भूचना याद्वारे देण्यात येत आहे की, **युनायटेड व्हॅन डर हॉर्स्ट लिमिटेड** (कंपनी) च्य धारकांची ३७वी (सातवी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी द.३.००वा. (भाप्रवे)** व्हीसी/ओएव्हीएमद्वारे, कंपनी कायदा, २०१३ च्या सर्व लागू तरतुर्दीचे ालन करून आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या ३७व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवहार करण्यासाठी (सेबी) सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ वाचा अनुक्रमे सामान ारिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ०८ एप्रिल, २०२०, सामान्य परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, सामान्य परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ०५ मे, २०२०, सामान्य परिपत्रव क्र.०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१, सामान्य परिपत्रक क्र.१९/२०२१ दिनांक ८ डिसेंबर २०२१, सामान्य परिपत्रक क्र.२१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर, २०२१, सामान्य परिपत्रक क्र.०२ २०२२. दिनांक ०५ मे. २०२२. सामान्य परिपत्रक क्र.१०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर. २०२२ आणि सामान्य परिपत्रक क्र.०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ आणि कॉर्पोरेट व्यवहार . मंत्रालयाने जारी केलेले अनुक्रमे सामान्य परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/ पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२०, सामान्य परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२ मीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी, २०२१, परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी, त्तीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे, २०२२, परिपत्रक क्र.सेबी/एचओ गिएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक ०५ जानेवारी, २०२३ आणि परिपत्रव a.सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ दिनांक ०७ ऑक्टोबर २०२३ रोजी भारताच्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डाने जारी केले (एमसीए परिपत्रक) नामायिक ठिकाणी भागधारकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी किंवा ओएव्हीएमद्वारे एजीएम आयोजित करण्यास परवानगी दिली आहे.

आर्थिक वर्ष २०२३-२४ करिता एजीएम आणि वार्षिक अहवालाच्या सूचनेच्या विद्युत

कायद्याच्या तरत्दींचे पालन करून, त्याखाली तयार केलेले नियम आणि वर नमूद केलेली एमसीए गरिपत्रके आणि सेबी परिपत्रके, एजीएमच्या नोटिसच्या इलेक्ट्रॉनिक प्रती आणि आर्थिक वर्ष २०२३-२४ चा वार्षिक अहवाल ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे नोंदणीकृत आहेत अशा सर्व भागधारकांना पाठवले जातील. एजीएमची सूचना आणि २०२३–२४ आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल देखील कंपनीच्या वेबसाइटवर (www.uvdhl.com da), स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर उपलब्ध असेल जिथे कंपनीचे इक्किटी शेअर्स सूचीबद्ध आहेत, अर्थात बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) आणि कंपनीच्या रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटच्या वेबसाइटवर उदा. https://linstavote.linkintime.co.in/) येथे लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

व्हीसी/ओएव्हीएमदारे एजीएममध्ये सहभाग:

ागधारक एजीएममध्ये फक्त व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे उपस्थित राहू शकतात आणि सहभागी होऊ शकतात (ज्याचा लाभ कंपनी एलएलआयपीएलद्वारे घेत आहे), एजीएममध्ये सामील होण्याच्या प्रचना एजीएमच्या सचनेमध्ये दिल्या आहेत. कंपनी कायदा. २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत या उद्देशासाठी किंवा गणना कोरमसाठी उपस्थित आणि व्हीसी/ओएव्हीएमद्वारे सहभागी होणाऱ्या भागधारकांची गणना केली जाईल.

ई-मेल पत्ता अपडेट करण्याची नोंदणी करण्याची पद्धत:

कंपनीचे भागधारक भौतिक स्वरूपात कंपनीचे इक्किटी शेअर्स धारण करत आहेत आणि ज्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही ते त्यांचा ईमेल पत्ता कंपनी/रजिस्टार आणि कंपनीच्या शेअर ट्रान्सफर एजंटकडे नोंदणीकृत करू शकतात (आरटीए) उदा. लिंक इनटाइम इंडिया प्रा. लि. <u>uvdhl29@gmail.com</u> किंवा <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> वर डिमॅट मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांनी संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटसने विहित केलेल्या प्रक्रियेचे गलन करून त्यांचा ईमेल पत्ता आणि मोबाइल नंबर नोंदवावे.

ई-मेल पत्त्याची नोंदणी करताना काही शंका/अडचण आल्यास. शेअरधारक rnt.helpdesk@linkintime.co.in वर वेळेत लिंकवर लिह शकतात.

एजीएमसमोर ठेवलेल्या ठरावांवर मतदानाची पद्धत:

एजीएमच्या सचनेमध्ये नमद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी कंपनी तिच्या भागधारकांन रिमोट ई-व्होटिंग सविधा (रिमोट ई-व्होटिंग) प्रदान करत आहे. याव्यतिरिक्त, कंपनी एजीएम (ई. व्होटिंग) दरम्यान ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा प्रदान करत आहे. भागधारकांन एजीएम दरम्यान रिमोट इव्होटिंग सुविधा किंवा ई-व्होटिंग वापरून कोणत्याही ठरावावर त्यांचे मत देण्याचा पर्याय आहे. डीमटेरिअलाइज्ड मोड, फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्य शेअरहोल्डर्ससाठी रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगची पद्धत आणि ज्या शेअरधारकांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांच्यासाठी एजीएमच्या सूचनेमध्ये तपशीलवार माहिती दिली जाईल कंपनीच्या www.uvdhl.com या वेबसाइटवरही तपशील उपलब्ध करून दिला जाईल.

कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर ट्रान्सफर बुक **शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४ ते शुक्रवार**, २७ सप्टेंबर, २०२४ पर्यंत बंद राहील.

फॉर्मच्या प्रवेशात काही शंका/अडचण

rnt.helpdesk@linkintime.co.in वर लिहू शकतात.

शेअरधारकांनी हे लक्षात घ्यावे की, संचालक मंडळाने, **मंगळवार, १३ ऑगस्ट, २०२४** रोजी यालेल्या त्यांच्या बैठकीत १०% अंतिम लाभांश अर्थात रू ०५०/- पैमे प्रति दक्षिरी शेअरच्य दर्शनी मुल्यावर देण्याची शिफारस केली होती. **३१ मार्च. २०२४** रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासार्ठ प्रत्येकी रु.५/- या आगामी एजीएममध्ये भागधारकांच्या मान्यतेच्या अधीन राहन. अंतिम लाभांश जर भागधारकांनी मंजर केला असेल तर, ज्या शेअरधारकांची नावे कंपनीच्या सर्दस्यांच्या नोंदणीमध्ये

रेकॉर्ड तारखेला म्हणजेच **शुक्रवार २० सप्टेंबर, २०२४** रोजी दिसतील त्यांना देण्यात येईल. अंतिम लाभांश देण्याची पद्धत, जर एजीएममध्ये घोषित केले असेल तर:

न्या भागधारकांनी कंपनीच्या आरटीए/डिपॉझिटरी सहभागींसोबत त्यांचे बँक खाते तपशील अद्यतनित केले आहेत त्यांना अंतिम लाभांश विविध ऑनलाइन हस्तांतरण पद्धतींद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दिला जाईल. ज्या शेअरधारकांनी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केलेले नाहीत, त्यांना लाभांश वॉरंट/ डिमांड डाफ्ट त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवले जातील. लाभांश प्राप्त करण्यास विलंब टाळण्यासार्ठ आणि लाभांश थेट त्यांच्या बँक खात्यात पेआउट तारखेला प्राप्त करण्यासाठी, भागधारकांना त्यांचे बँक तपशील (उदा. बँकेचे आणि शाखेचे नाव, बँक खाते क्रमांक, ९ अंकी एमआयसीआ क्रमांक, ११ अंकी) अद्यतनित करण्याची विनंती केली जाते. आयएफएस कोड आणि खात्याचे स्वरूप) शेअरहोल्डरच्या नावासह रद्द केलेल्या चेकच्या प्रतसह, कंपनी/आरटीएला त्यांच्य uvdhl29gmail.com किंवा rnt.helodes@klinkintime.co.in या ईमेल आयडीवर शेअर्सच्या भौतिक स्वरूपात आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपात समभागांच्या बाबतीत त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटलासंदर्भात पाठवा.

एजीएममध्ये घोषित केल्यास लाभांशावरील कर:

शेअरधारकांना माहिती असेल की, आयकर कायदा, १९६१ नुसार, वित्त कायदा, २०२० द्वारे सुधारित केल्यानुसार, ०९ एप्रिल २०२० नंतर कंपनीने दिलेला किंवा वितरित केलेला लाभांश, हातात करपात्र असेल[ँ] कंपनीच्या भागधारकांपैकी आणि कंपनीने आगामी एजीएममध्ये भागधारकांच्या मान्यतेच्या अधीन राहून, लाभांशातून विहित दरांवर स्रोतावरील कर (टीडीएस) कपात करणे आवश्यक आहे. ढऊड दर भागधारकाच्या निवासी स्थितीवर आणि त्यांनी सबिमट केलेल्या आणि कंपनीने स्वीकारलेल्या कागदपत्रांवर अवलंबून बदलू शकतात. त्यानुसार, येथे स्पष्ट केल्याप्रमाणे टीडीएस कापल्यानंतर अंतिम लाभांश दिला जाईल, भागधारकांना आयकर कायदा, १८६१ च्या तरतुर्दीनुसार कागदपत्रे सादर करण्याची विनंती केली जाते. एजीएमच्या सचनेमध्ये तपशीलवार कर दर आणि लागू कर दरांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे प्रदान केली आहेत. कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत:

uvdhl29@gmail.com किंवा rnt.helpdesk@linkintime.co.in वर लिह् शकतात. संचालक मंडळाच्या आदेशान्वये व करित युनायटेड व्हॅन डर हॉर्स्ट लिमिटेड सही/-

जगमीत सिंग सभरवाल ठिकाण: मुंबई अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनांक: ०४ सप्टेंबर, २०२४ डीआयएन:00२७०६०७ मायस्टीक इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ४०१/ए, पर्ल आर्केड, पी.के. ज्वेर्ल्सच्या समोर, दाऊद बाग लेन, जे.पी. रोड समोर, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८. दूर.:०२२-२६७९०४७१, सीआयएन: एल७२३००एमएच२०११पीएलसी२२१४४८ ई-मेलः electronics.mystic@gmail.com, वेबसाईटः www.mystic-electronics.com

१३वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी/ओएव्हीएम मार्फत

घेण्याबाबत कंपनीच्या सदस्यांना सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, **मायस्टीक इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड**च्या सदस्यांची १३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४ रोजी दु.२.००वा**. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल मीन (ओएव्हीएम) लागू असलेल्या अनुपालनात एमसीए परिपत्रक दिनांक ०८.०४.२०२० १३.०४.२०२०, ०५.०५.२०२०, २०.०९.२०२०, ३१.१२.२०२०, ३१.०१.२०२१, ०८.१२.२०२१ ५.०५.२०२२ , २८.१२.२०२२ आणि नवीनतम २५.०९.२०२३ (एमसीए परिपत्रक) आणि सेबी (सेबी परिपत्रके) द्वारे वितरीत परिपत्रक दिनांक १२.०५.२०२०, १५.०१.२०२१, १३.०५.२०२२ आणि नवीनतम परिपत्रक क्र.:भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्डद्वारे जारी केलेले परिपत्रक दिनांक १२ मे, २०२०, दिनांक ५ जानेवारी, २०२१, दिनांक १३ मे, २०२२, दिनांक ५ जानेवारी, २०२३ आणि परिपत्रक क्र.SEBI/HO/CFD/ CFD-PoD-2/P/CIR/2023/167 दिनांक ०७.१०.२०२३(सेबी परिपत्रक), सदस्यांच्या सामान्य ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय, एजीएम सूचनेमध्ये नमूद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

२०२३–२४ या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालासह १३व्या एजीएमची सचना एमसीए परिपत्रके आणि सेबं . परिपत्रकांनुसार त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्ससह ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनीकडे नोंदणीकृत आहेत अशा सर्व सदस्यांना केवळ ईमाईद्वारे पाठवले जातील. प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केलेल्या किंवा डिपॉझिटरीज/ . हेपनी/रजिस्टार आणि शेअर टान्सफर एजंटकडे त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकत केलेले नसलेले सदस्य electronics.mystic@gmail.com वर त्यांचे नाव, पत्ता, स्वयंसाक्षांकित पॅन कार्ड आणि फोलिओ क्र. किंवा डीपीआयडी/क्लायंट आयडी त्यांचा ईमेल पाठवून कंपनीकडे त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली जाते.

सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएमद्वारे १३व्या एजीएममध्ये भाग घेऊ शकतात. ई-वोटिंग सुलभ करण्यासाठी कंपनीने बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (बिगशेअर), कंपनीच्या आरटीए सोबत आवश्यक व्यवस्था केली आहे. १३व्या एजीएममध्ये सामील होण्याच्या सूचना आणि एजीएम दरम्यान रिमोट ई-वोटिंग किंवा ई-वोटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्याची पद्भत् एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली आहे. व्हीसी/ओएव्हीएमद्वारे सहभागी होणाऱ्या सदस्यांची गणना अधिनियमाच्या कलमे १०३ अंतर्गत कोरम मोजण्याच्या उद्देशाने केर्ल

वार्षिक अहवालासह १३व्या एजीएमची सूचना कंपनीच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल जसे की www.mystic-electronics.com, स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बीएसई लिमिटेड www.bseindia.com आणि बिगशेअर अर्थात https://ivote.bigshareonline.com वर उपलब्ध आहे.

जीएम सचना आणि वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी आम्ही सर्व सदस्यांना त्यांची माहिती लवकरात लवक द्ययावत करण्याचे आवाहन करतो.

मायस्टीक इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकरि सही/

मोहित खदारिया डीआयएन:०५१४२३९५

दिनांक: ०२.०९.२०२४

NEOGEN निओजन केमिकल्स लिमिटेड सीआवएनः एल२४२००एमएच१५८९पीएलसी०५०९१९ नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.१००२, १०वा मजला, देव कॉर्पोरा इमारत, कॅंडबरी कं. समोर, पोखरण रोड क्र.२, खोपट, ठाणे-४००६०१ दुर.क्र.:+९१ २२ २५४९७३००; फॅक्स क्र.:+९१ २२ २५४९७३९९, इमेल: <u>investor@neogenchme.com</u>, वेबसाईट: <u>www.neogenchme.com</u>

३५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची (एजीएम) सूचना आणि ई-व्होटिंग, बुक क्लोजर, व्हीसी/ओएव्हीएमद्रारे एजीएममध्ये सहभाग याबाबतची माहिती

यादारे सचना देण्यात येत आहे की. सर्वसाधारण परिपत्रक क्र.०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ क्र.१०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२, क्र.०२/२०२२ आणि क्र.०३/२०२२ दिनांक ५ मे २०२२, क्र.२१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर, २०२१, क्र.०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१ क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२०, क्र.१९/२०२१ दिनांक ८ डिसेंबर, २०२१, क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२० सहकार मंत्रालयाने (एमसीए-) जारी केले आणि परिपत्रक क SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 दिनांक ५ जानेवारी. २०२३. SEBI/ HO/CFD/CMD2/CIR/P/ 2022/62 दिनांक १३ मे. २०२२. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 देनांक १२ मे, २०२० आणि परिपत्रक क्र.SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 दिनांक १५ जानेवारी १०२१ रोजी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने जारी केले (यापुढे एकत्रितपणे परिपत्रके म्हणून संदर्भित), निओजेन केमिकल्स लिमिटेड (कंपनी) ची (३५वी) पस्तीसवी वार्षिक र्वसाधारण सभा (एजीएम) **शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं.५.००वा**. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) कोणत्याही वास्तविक . पस्थितीशिवाय, एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार, इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे पाठवले जात आहे. ज्य दस्यांचा ईमेल आयडी कंपनी/कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट तमिटेड **(आरटीए)**/डिपॉझिटॉटी पार्टिसिपंट **(डीपी)** मध्ये नोंदणीकृत आहे आणि परवानगी दिलेल्या मोडद्वारे पाठवलेला/पाठवला आहे. ज्या सदस्यांचे ईमेल आयडी कंपनी/डीपी/आरटीए मध्ये नोंदणीकृत नाहीत ते आर्थिक वर्ष २०२३–२४ च्या वार्षिक अहवालासह होईल. त्याची एक प्रत कंपनी <u>htips://</u> neogenchem.com/annual-reports-2/ च्या वेबसाइटवर, स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> आणि आस्टीएची वेबसाइट <u>httos://</u> instavote.linkintime.coin येथे उपलब्ध आहे.

भामच्या आरटीएद्रारे प्रदान केलेल्या इलेक्टॉनिक मतदान प्लॅटफॉर्मचा वापर करून. एजीएमच्या सचनेमध्ये नमुद केलेल्या ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देण्यासाठी एजीएम सुविधेदरम्यान कंपनीला रिमोट ई–व्होटिंग आणि ई–व्होटिंग प्रदान करण्यात कंपनीला आनंद होत आहे. एजीएमच्या नोटिस ट नोटिसमध्ये . तपशीलवार नमूद केल्यानुसार पद्धती आणि प्रक्रिया. ज़ीएमची नोटीस पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेला अर्थात गुरु**वार, १९ सप्टेंबर, २०२४** रोजी

शेअर्स धारण केल्यानंतर आणि ई-व्होटिंगमध्ये भाग घेऊ इच्छिणारी कोणतीही व्यक्ती कंपनीची सदस्य बनते. एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केल्याप्रमाणे लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करण्याच्या प्रदस्यांनी नोंद घ्यावी की: म) **शक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं.५.००वा**, एजीएमला उपस्थित राह शकतात. लाइव

instameet.linkintime.co.in रिमोट ई-व्होटिंग लॉगिन क्रेडेन्शियल्स वापरून लॉग इन करा. ई-मतदानासाठी किंवा एजीएममध्ये पात्रता ठरवण्याची कट-ऑफ तारीख गुरुवार, १९ सप्टेंबर,

स्टीमिंग लिंक वापरून व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे शेअरहोल्डर्स/सदस्य अंतर्गत https://

्द्रस्थ ई-मतदान कालावधी **मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ रोजी स.९.००वा**. सुरू होईल आणि गुरुवार, २६ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. संभासदांनी एकदा मत दिल्यानंतर, त्याला/तिला नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही.

आणि एजीएमच्या समारोपाच्या वेळेपासून ३० मिनिटे पूर्ण झाल्यावर समाप्त होईल. या कालावधीत, व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित असलेले आणि एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे अद्याप मतदान न केलेले सर्व सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेल्या सभासदांना एजीएम दरम्यान पुन्हा ई-मत देण्याचा अधिकार असणार नाही. जर एखाद्या सदस्याने दोन्ही पद्धतींनी मत दिले, तर ई–वोटिंग कालावधीत रिमोट ई-

एजीएम दरम्यान ई-मतदान **शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं.५.००वा**. सुरू होईल.

व्होटिंगद्वारे केलेले मतदान प्रचलित होईल आणि एजीएम दरम्यान ई-व्होटिंगद्वारे दिलेले मत अवैध संचालक मंडळाने श्री. देवेंद्र देशपांडे, कंपनी सचिव, डीव्हीडी ॲण्ड असोसिएट्सचे मालक कंपनी सचिव, पुणे यांची एजीएम प्रक्रियेदरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगची तपासनी

करण्यासाठी तपानीसकर्ता म्हणून निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने नियुक्ती केली आहे. **पीकर म्हणून नोंदणी:** सभेत बोलू इच्छिणाऱ्या सभासदांनी त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवरू investor@neogenchem.com वर गुरुवार, २६ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं.५.००वा. त्यापूर्वी ई-मेल पाठवून वक्ता म्हणून स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे. वेळेच्या उपलब्धतेनुसार, कंपनीने मीटिंगमधील स्पीकर्सची संख्या मर्यादित करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे. जर शेअरहोल्डर्स/ सदस्यांना इन्स्टामीट लॉगिन/ई-व्होटिंगबद्दल काही शंका असतील तर ते instameet@linkintime.co.in वर ईमेल पाठवू शकतात किंवा दरध्वनी: 0२२-४९१८६१७५ या क्रमांकावर संपर्क साधु शकतात.

पुस्तक बंद: सभासदांची नोंदणी आणि शेअर ट्रान्सफर रजिस्टर शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४ ते शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ (दोन्ही दिवसांसह) बंद राहील.

तपशील अपदेट करणे: कंपनीचे शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांनी त्यांचे नाव. पोस्टल पत्ता. ईमेल पत्ता, दुरध्वनी/मोबाईल क्रमांक, पॅन, आदेश, नामनिर्देशन, पॉवर ऑफ टर्नी, बँक तपशील जसे की, अद्ययावत आणि त्वरित सूचित करण्याची विनंती केली जाते. बँकेचे नाव आणि शाखेचे तपशील, बँक खाते क्रमांक, एमआयसीआर कोड, आयएफएससी कोड, इ. कंपनी/आरटीए यांना त्यांच्या फोलिओ क्रमांकासह स्वतः प्रमाणित कागदोपत्री पुराव्यांसह, जर शेअर्स भौतिक स्वरूपात असतील तर शेअर्स डिमॅट स्वरूपात ठेवल्यास, investor@neogenchem.com किंवा mt.helpdesk@linkintime.co.in आणि त्यांच्या संबंधित डीपीला मेल पाठवणे

निओजेन केमिकल्य लिमिटेडकरित सही / उन्नती कनार्न

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

दिनांक: ३ सप्टेंबर, २०२४

SUPRA PACIFIC FINANCIAL SERVICES LIMITED CIN: L74140MH1986PLC039547

Registered Office: Dreamax Height, Shop No. I, First floor, Upadhyay Compound, Jija Mata Road, Near Pump House, Andheri East, Chakala Midc, Mumbai, Mumbai, Maharashtra, India, 400093

CORRIGENDUM /ADDENDUM TO NOTICE OF POSTAL BALLOT DATED 05.08.2024 This Corrigendum has been issued to correct the following in the notice of postal ballot date 05.08.2024 issued by the Company; . LIGI JOLY (PAN: AHJPJ6998A) has been excluded from the list of allottees and the revise

List of allottees is added wherever the list of allottees appear in the postal ballot. . The pre shareholding of Ms. BINDU PADINHARETHIL has been changed to "32" instead o "0" wherever appears in the postal ballot notice dated 05.08.2024.

. The post issue no of equity shares with Percentage under item M in the explanatory statemen in the notice of postal ballot of Ms. BINDU PADINHARETHIL has been changed to 15657 (0.0523%) from 15625 (0. 0521%). The Amount which the company intends to raise by way of such Equity Shares is changed to

Hundred and Thirty Six only) from Rs. 8,99,99,936.00/- (Rupees Eight Crore Ninety Nine Lakh Ninety Nine Thousand Nine Hundred and Thirty Six only). The total Number of shares proposed for issue has been changed to 2781248 (Twenty

Rs. 8.89.99.936.00/- (Rupees Eight Crore Eighty Nine Lakh Ninety Nine Thousand Nine

Seven Lakh Eighty One Thousand Two Hundred and Forty Eight Only) instead of 2812498 (Twenty Eight Lakh Twelve Thousand Four Hundred Ninety Eight only). . The Pre shareholding pattern and post shareholding pattern under item K in the explanatory

The corrigendum should be read with the postal ballot as mentioned above and the shareholders are requested to consider the resolution keeping in view of the above-mentioned corrections. his corrigendum shall be sent to all the shareholders of the Company

The corrigendum is also placed on the website of the Company and also will be published in the Newspaper edition of "The Financial Express" English newspaper and "Mumbai Lakshdweep"

For Supra Pacific Financial Services Limited

Place: Kochi

statement in the notice of postal ballot is updated

Leena Yezhuvath Company Secretary M. No. ACS 61387

मुख्य कार्यालय - एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. करिता मुद्रक, प्रकाशक, व्ही.पी. चांदवडकर यांनी सोमानी प्रिंटींग प्रेस, गाला नं. ३ आणि ४, अमिन इंडस्ट्रीअल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रीज, गोरेगाव (पूर्व), मुंबई- ४०० ०६३ येथे छापून एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. केसर प्लाझा, ५०२ ए/विंग, प्लॉट नं.२३९. आर. डी. पी-६ म्हाडा लेआऊट, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ येथून प्रसिद्ध केले. दूष्ट्वनी : ०२२-२०८९१७६४५/४७, ०९८३३८५२१११ फॅक्स :२८६८२७४४ अंकात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख यामधील व्यक्त झालेल्या मतांशी संपादक, संचालक सहमत असतीलच असे नाही. संपादक - डी. एन. शिंदे, कायदेविषयक सङ्खागार - अँड. भानुदास जगताप आणि एमकेएस लिगल असोसिएट्स, RNI No. MAHAMAR/2001/05426. ई-मेल: mumbai.lakshadeepp@rediffmail.com./msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepp@realifcom.